

क्षेत्रिय कार्यालयाकडून संकल्पचित्र मंडळाकडे
(पूल/इमारती) रेखाचित्रे, क्षेत्रिय माहिती इत्यादी सादर
करतांना अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन परिपत्रक क्रमांक-संकिर्ण-२०१७/प्र.क्र.१९/नियोजन-३
मंत्रालय, मुंबई ४०००३२,
दिनांक:-२१/०६/२०१७.

प्रस्तावना:-

सा.बां.विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयांकडून संकल्पचित्र मंडळ (पूल व इमारती) यांच्याकडे सादर केला जाणारा Field Data Proforma/ Preliminary Survey Data व इतर माहिती कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून क्षेत्रिय कार्यकारी अभियंता यांनी प्रमाणित करणे आवश्यक असते. तसेच -क० प्रकारच्या निविदेत व खाजगीकरणांतर्गतच्या प्रकल्पात कंत्राटदारांकडून संकल्पन करण्यात येते (Contractors Own Design) व त्यास संकल्पचित्र मंडळ (पूल व इमारती) यांची मंजूरी घेण्यात येते. कंत्राटदाराचे संकल्पन सल्लागार, कंत्राटदार यांच्या संकल्पन आराखडे व इतर माहितीवरील स्वाक्षऱ्या तसेच संकल्पन आराखडे व इतर माहितीच्या अधिकृतपणाची (Authentication) पुष्टी करण्याच्या दृष्टीने सदर माहिती क्षेत्रिय कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीसह व त्यांच्यामार्फत संकल्पचित्र मंडळास सादर करणे आवश्यक असते. याबाबत अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ, नवी मुंबई यांनी इंग्रजी परिपत्रक क्र. D-१/SEDC/Tech/२६३६, दि.४/०८/१९८८ नुसार सुचना निर्गमित केलेल्या आहेत.

परंतु क्षेत्रिय कार्यालयाकडून संकल्पचित्र मंडळ (पूल व इमारती) यांच्याकडे सादर केली जाणारी क्षेत्रिय माहिती (Field data) रेखाचित्रे व इतर माहितीवर काही क्षेत्रिय कार्यकारी अभियंता हे स्वाक्षरी करीत नाहीत असे अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ (पूल व इमारती), नवी मुंबई यांनी शासनाच्या निदर्शनास आणले आहे. सदर बाब विचारात घेऊन शासन पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहेत.

शासन आदेश:-

संकल्पचित्र मंडळाने अंतिम केलेले पुलांचे सर्वसाधारण मांडणी आराखडे (GAD) व काटछेद (Cross Section) हे क्षेत्रिय अधिकारी (म्हणजेच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता) यांनी साक्षांकीत करणे अनिवार्य राहिल. तदनंतरच संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी तांत्रिक मान्यता द्यावी.

अर्थसंकल्पिय/ ठेव अंशदान/ खाजगीकरणांतर्गत वा इतर कोणत्याही योजनेतील पूल किंवा इमारतींच्या प्रकल्पांबाबत संकल्पचित्र मंडळास सादर करण्यात येणारे Field Data Proforma / Preliminary Survey Data व इतर आवश्यक माहिती **संबंधित कार्यकारी अभियंता यांनी प्रमाणित करून संकल्पचित्र मंडळ कार्यालयाकडे सादर करावी.**

तसेच वरील सर्व योजनेतील पूल किंवा इमारतींच्या कामांबाबत कंत्राटदाराचे संकल्पन (Contractor's Own Design) व क्षेत्रिय स्तरावर करण्यात आलेले संकल्पन (जेथे आवश्यकता असेल तेथे) संकल्पचित्र मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यापुर्वी कंत्राटदाराने सादर केलेला सर्वसाधारण मांडणी आराखडा (GAD) व काटछेद (Cross Section) हे प्रकल्पास तांत्रिक मान्यता प्रदान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी करूनच संकल्पचित्र मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावे. तसेच कंत्राटदाराचे संकल्पन (Contractor's Own Design) व क्षेत्रिय स्तरावर करण्यात आलेले संकल्पन (जेथे आवश्यकता असेल तेथे) मंजुरीसाठी संकल्पचित्र मंडळ (पूल/इमारती) कार्यालयाकडे सादर करतांना सर्व माहितीवर, Field data, Design Basis Reports, संकल्पने (Designs, Design Calculations), रेखाचित्रे (Drawings), संकल्पनसुची (Schedules) व इतर आवश्यक माहितीवर **संबंधित कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी स्वाक्षरी करणे अनिवार्य राहिल.**

वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०१७०६२११६१२३०७६१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

(प्रकाश इंगोले)

उपसचिव (रस्ते), महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सर्व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग.
२. सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.
३. सर्व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/जिल्हा परिषद (सा.बां.) विभाग.
४. निवडनस्ती.